



## मिरा-भाईदर महानगरपालिका

॥ अग्रिशमन दल ॥

स्व. कल्पना चावला अग्रीशमन स्थानक, माहेश्वरी मार्ग, भाईदर पश्चिम, ता. जि. ठाणे

टूरधनी :28197637/101

जाक्र/मिभा/मनपा/अग्रि/३०६३/२०२४-२५

दिनांक १२/०३/२०२५.

प्रति,  
सिस्टम मॅनेजर,  
माहिती तंत्रज्ञान विभाग,  
मिरा भाईदर महानगरपालिका।

विषय:- कलम ६० अ (एक) अन्वये एकुण १३ बाबींची माहिती विहीत नमुन्यात देणेबाबत।

उपरोक्त संदर्भिय विषयानुसार आपणांस कळवितो की, आपण आपल्या संदर्भिय पत्रान्वये अग्रिशमन विभागातील सन 2021 – 2022 या वर्षातील कलम ६० अ (एक) अन्वये एकुण १३ बाबींची माहिती विवरण पत्राच्या विहीत नमुन्यात देणेबाबत कळविल्यानुसार सदर माहिती आपणांस सादर करण्यात येत आहे।

प्र. मुख्य अग्रिशमन अधिकारी  
अग्रिशमन व आणीबाणी सेवा  
मिरा भाईदर महानगरपालिका


कलम ६० - अ (एक)

मिरा भाईदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग कार्यालयातील कार्य व कर्तव्यांचा  
तपशिल सन 2021-2022

१	सार्वजनीक प्राधिकरणाचे नाव	मिरा भाईदर महानगरपालिका
२	संपुर्ण पत्ता	स्व. कल्पना चावला अग्निशमन मुख्य कार्यालय माहेश्वरी भवन मार्ग, भाईदर (प.), ठाणे
३	कार्यालय प्रमुख	उप-आयुक्त श्री. संभाजी पानपटे
४	कोणत्या खात्याच्या अंतर्गत हे कार्यालय आहे?	अग्निशमन विभाग
५	कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो?	मा. आयुक्त व मा. उप-आयुक्त (अग्निशमन)
६	कार्यकक्षा : भौगोलिक	सुमारे ७९ चौ. कि.मी.
७	अंगीकृत व्रत (Mission)	त्राणाऱ्य सेवामाहे (WE SERVE TO SAVE)
८	ध्येय घोरण (Vision)	अग्निशमन व विमोचन कार्य
९	साध्ये	जोवीत व वित्तानी याचे रक्षण करणे.
१०	प्रत्यक्ष कार्य	अग्निशमन व बचाव कार्य, तसेच प्रशासकीय कार्यालयीन कामकाज पार पाढणे
११	जनतेला देत असलेल्या सेवांचा थोडक्यात तपशिल	१) अग्निशमन व बचाव कार्य करणे २) दैनंदिन प्रशासकीय व कार्यालयीन कामकाज पार पाढणे ३) आग विडविळ्याचे दाखले प्रदान करणे ४) विद्युत आस्थापनांना तसेच इमारतींना अंतिम व तात्पुरता ना हरकत दाखले प्रदान करणे व इतर दाखले देण्याचे कामकाज पार पाढणे
१२	स्थावर मालमत्ता (येथे तुमच्या प्राधिकरणाची जमिन इमारत आणि अन्य स्थावर मालमत्तेचा तपशिल द्यावा)	—
१३	प्राधिकरणाच्या संरचनेचा तक्ता (वंशवृक्षाचा तक्ता जसा असतो तसा तक्ता काढुन, प्रत्येक पातळीवर कार्यकक्षा व संपर्काच्या पत्त्याशी त्याची जोड घालुन दाखवावी)	संस्थेचा प्रारूप तक्ता जोडलेला आहे.
१४	कार्यालयाची वेळ आणि दुरध्यनी क्रमांक (सर्व दुरध्यनी क्रमांक, फैक्स क्रमांक, ई-मेल आणि कार्यालयीन काळानंतर संपर्काचा तातडीचा क्रमांक असेहा तर तोही क्रमांक द्यावा)	अग्निशमन विभागाची वेळ : २४ तास तसेच प्रशासकीय कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते संध्याकाळी १८.१५ पर्यंत अग्निशमन नियंत्रण कक्ष दुरध्यनी क्र.— २८९९७६३७ कार्यालयीन दुरध्यनी क्र.— २८०४९०००
१५	साप्ताहिक सुटी आणि विशेष सेवेचा कालावधी	प्रशासकीय कामकाज सुटी :- शनिवार, रविवार, अग्निशमन व विमोचन कामकाज- रविवार वगळुन इतर दिवशी पाळी नुसार साप्ताहिक सुटी दिली जाते.

प. पुणे अग्निशमन अधिकारी  
अग्निशमन व वाणीकाणी नेता  
मिरा-भाईदर महानगरपालिका

## HEIRARCHY



अग्निशमन विभागामार्फत अग्निशमन विमोदन कार्ये तसेच कार्यालयीन कामकाजास्वरूपात विविध व्यवसाय व इमारतीकरीता अग्निशमन प्रयोजनार्थ नाहरकत दाखला देण्याचे काम पार पडले जाते.

  
म. सुधीर अग्निशमन अधिकारी  
अग्निशमन व आणीकापी संका  
मिरा-साईर महानगरपालिका

कलम ६० - अ (दोन)

मिरा भाईंदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग कार्यलयाच्या समितीची यादी  
प्रकाशीत करणे

अ. क्र.	समितीचे नाव	समितीचे सदस्य	समितीची उदिष्टे	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत (उपलब्ध)
०१	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक	निरंक

प्र. मुकुंद भगत अग्निशमन अधिकारी  
अग्निशमन व आगीबाणी मंडळा  
मिरा-भाईंदर महानगरपालिका

कलम ६० - अ (तीन)

मिरा भाईदर महानगरपालिका अग्निशमन विभाग कार्यलयातील सर्व अधिकारी व कर्मचारी  
यांची नावे

अ. क्र.	अधिकाऱ्याचे / कर्मचाऱ्याचे नाव	पदनाम	वर्ग
1.	डॉ. संभाजी पानपट्टे	उप-आयुक्त	वर्ग -१
2.	डॉ. प्रकाश शंकर बोराडे	प्र. मुख्य अग्निशमन अधिकारी	वर्ग -२
3.	श्री. अल्पेश जगत्राथ संखे	सब स्टेशन ऑफिसर	वर्ग -३
4.	श्री. धनंजय दसंतराव कनोजे	सब स्टेशन ऑफिसर	वर्ग -३
5.	श्री. दिलीप यशवंत रणवरे	सब स्टेशन ऑफिसर	वर्ग -३
6.	श्री. छोटूलाल सुवाजी आदिवाल	सब स्टेशन ऑफिसर	वर्ग -३
7.	श्री. जगदिश पाटील	सब स्टेशन ऑफिसर	वर्ग -३
8.	श्री. डॉसन ढोत्या	सब स्टेशन ऑफिसर	वर्ग -३
9.	श्री. सदानंद पाटील	सब स्टेशन ऑफिसर	वर्ग -३
10.	श्री. बापु इंदुलकर	लिडींग फायरमन	वर्ग -३
11.	श्री. राकेश बा. भोसले	लिडींग फायरमन	वर्ग -३
12.	श्री. संजय वा. पाटील	लिडींग फायरमन	वर्ग -३
13.	श्री. संतोष गिरे	लिडींग फायरमन	वर्ग -३
14.	श्री. संजय मोरे	लिडींग फायरमन	वर्ग -३
15.	श्री. रविंद्र पाटील	लिडींग फायरमन	वर्ग -३
16.	श्री. राकेश ओड्रे	लिडींग फायरमन	वर्ग -३
17.	श्री. अरूण बा. शिर्के	लिडींग फायरमन	वर्ग -३
18.	श्री. अशोक पाटील	लिडींग फायरमन	वर्ग -३
19.	श्री. राजेश मुकादम	लिडींग फायरमन	वर्ग -३
20.	श्री. प्रशांत रामचंद्र निरभवणे	लिडींग फायरमन	वर्ग -३

प्र. मुख्य अग्निशमन अधिकारी  
अग्निशमन व आवीक्षणी संघ  
मिरा-भाईदर महानगरपालिका : २०

21.	श्री. सतिश बाबुलाल गांगुडरे	लिंडीग फायरमन	वर्ग -३
22.	श्री. विठ्ठल विजय भाबल	लिंडीग फायरमन	वर्ग -३
23.	श्री. प्रशांत गुरव	यंत्रचालक	वर्ग -३
24.	श्री. सचिन अशोक परब	यंत्रचालक	वर्ग -३
25.	श्री. संतोष नारायण दुखंडे	यंत्रचालक	वर्ग -३
26.	श्री. जयेश राहुत	यंत्रचालक	वर्ग -३
27.	श्री. लक्ष्मण भंडारी	यंत्रचालक	वर्ग -३
28.	श्री. मुकेश दुबला	यंत्रचालक	वर्ग -३
29.	श्री. जयेंद्र सारंग	यंत्रचालक	वर्ग -३
30.	श्री. सतिश गायकवाड	यंत्रचालक	वर्ग -३
31.	श्री. प्रदीप पाटील	यंत्रचालक	वर्ग -३
32.	श्री. समाधान माळी	यंत्रचालक	वर्ग -३
33.	श्री. शिवाजी सावंत	यंत्रचालक	वर्ग -३
34.	श्री. नरेश सिताराम संखे	वाहन चालक	वर्ग -३
35.	श्री. किशोर दयानंद भोईर	वाहन चालक	वर्ग -३
36.	श्री. यशवंत लक्ष्मण बरफ	वाहन चालक	वर्ग -३
37.	श्री. शंकर लक्ष्मण जुनघरे	वाहन चालक	वर्ग -३
38.	श्री. वासुदेव भोईर	फायरमन	वर्ग -३
39.	श्री. जयकुमार पाटील	फायरमन	वर्ग -३
40.	श्री. चरणसिंग राजपुत	फायरमन	वर्ग -३
41.	श्री. अमित शेवळे	फायरमन	वर्ग -३
42.	श्री. अतिष कोङ्डु पटे	फायरमन	वर्ग -३
43.	श्री. सुर्यकांत शिंदे	फायरमन	वर्ग -३
44.	श्री. सतिष चौधरी	फायरमन	वर्ग -३

प्र. मुख्य सहाय्यनशीवन अधिकारी  
आग्निशायन व आपीकाण: ८४  
पिरा- नाहीचेर बहानगरपालिका

45.	श्री. सुधर्म पाटील	फायरमन	वर्ग - ३
46.	श्री. बुधा पांडूरंग नांगरे	फायरमन	वर्ग - ३
47.	श्री. राहूल भास्कर जाधव	फायरमन	वर्ग - ३
48.	श्री. सुरेश जगत्राथ साबळे	फायरमन	वर्ग - ३
49.	श्री. संदिप पोपट कोकरे	फायरमन	वर्ग - ३
50.	श्री. दिपक उत्तम भोसले	फायरमन	वर्ग - ३
51.	श्री. संतोष नकुल पाटील	फायरमन	वर्ग - ३
52.	श्री. चेतन झाडे	फायरमन	वर्ग - ३
53.	श्री. सचिन पायकर	फायरमन	वर्ग - ३
54.	श्री. रोहित पाटील	फायरमन	वर्ग - ३
55.	श्री. धनीलाल गावीत	फायरमन	वर्ग - ३
56.	श्री. कांतीलाल चौरे	फायरमन	वर्ग - ३
57.	श्री. वसंत भोईर	फायरमन	वर्ग - ३
58.	श्री. भास्कर नागरे	फायरमन	वर्ग - ३
59.	श्री. ऑस्टीन मुनिस	फायरमन	वर्ग - ३
60.	श्री. एकनाथ पाटील	फायरमन	वर्ग - ३
61.	श्री. संजय म्हात्रे	फायरमन	वर्ग - ३
62.	श्री. विनोद निजाई	फायरमन	वर्ग - ३
63.	श्री. आबाजी आवळे	फायरमन	वर्ग - ३
64.	श्री. संतोष माशाळ	फायरमन	वर्ग - ३
65.	श्री. राजू पवार	फायरमन	वर्ग - ३
66.	श्री. सचिन टेळे	फायरमन	वर्ग - ३
67.	श्री. हमिद पाटील	फायरमन	वर्ग - ३
68.	श्री. पॅरल बोर्जिस	फायरमन	वर्ग - ३

प. पुणे ऊर्जावर्षन अधिकारी  
वरिनाथ व आर्द्धाणी देश  
पिरा-भाईदर महानगरपालः ५८

69.	श्री. महादेव नाईक	फायरमन	वर्ग -३
70.	श्री. विनायक पाटील	फायरमन	वर्ग -३
71.	श्री. मालगोडा नागोडा	फायरमन	वर्ग -३
72.	श्री. संतोष संखेश्वरी	फायरमन	वर्ग -३
73.	श्री. भिमाप्पा दावणे	फायरमन	वर्ग -३
74.	श्री. विष्णु कवटे	फायरमन	वर्ग -३
75.	श्री. कमलाकर लोदे	फायरमन / सफाई कामगार	वर्ग -३
76.	श्री. जितेंद्र पाटील	फायरमन / सफाई कामगार	वर्ग -३
77.	श्री. महेंद्र गावडे	फायरमन / सफाई कामगार	वर्ग -३
78.	श्री. राजन म्हात्रे	फायरमन / सफाई कामगार	वर्ग -३
79.	श्री. सुरेश म्हात्रे	फायरमन / सफाई कामगार	वर्ग -३
80.	श्री. रघुनाथ पाटील	फायरमन / सफाई कामगार	वर्ग -४
81.	श्री. सुभाष इंगळे	फायरमन / मजूर	वर्ग -४
82.	श्री. खंडू दरवडा	फायरमन / मजूर	वर्ग -४
83.	श्री. मधुकर म्हात्रे	फायरमन / मजूर	वर्ग -४
84.	श्री. जगन्नाथ पुकळे	फायरमन / मजूर	वर्ग -४



प्र. सुहें अमिनशापन अधिकारी  
सामिनाथन च वापीष्ठाणी नेवा  
पिरा-बाबूदर महानगरपालका

कलम ६० - अ (चार)  
**मिरा भाईदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग कार्यलयातील  
 मिळणाऱ्या/सवलतीचा परवाना याची चालु वर्षाची तपशीलवार माहिती**

अ.क्र.	अधिकार पद	अधिकार - आर्थिक	कोणत्या कायद्या / नियम/ शासन निर्णयानुसार परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	मुख्य अग्निशमन अधिकारी	निरंक	-	-

अ. क्र	अधिकार पद	प्रशासकीय अधिकार	संबंधित कायदा/नियम/आदेश राजपत्र	शेरा (असल्यास)
०१	मुख्य अग्निशमन अधिकारी	<p>१. अग्निशमन दल प्रमुख या नात्याने मिरा-भाईदर महानगरपालिकेचे अग्निशमन दल कायम कार्यक्रम स्थितीत ठेणे.</p> <p>२. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमातील मुख्य अग्निशमन अधिका-याला असालेल्या देवघडेगळ्या कलमाखालील अधिकारांचा वापर करणे.</p> <p>३. “अग्निशमन” विध्यासंबंधीची अद्यावत माहिती घेवून आवश्यकतेप्रमाणे महानगरपालिका अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षित करणे.</p> <p>४. उप-मुख्य अग्निशमन अधिका-याला अग्निशमन केंद्राच्या वार्षिक तपासणीचा कार्यक्रम ठरवून देणे. (हा कार्यक्रम दरवर्षी मार्च महिन्यात निश्चित तयार करण्यात येईल व तो पुढील आर्थिक वर्षासाठी आसेल).</p> <p>५. उप-मुख्य अग्निशमन अधिका-यांनी अग्निशमन केंद्राच्या केलेल्या तपासणीत आढळून आलेल्या उणीचा दूर करण्यासंबंधीच्या अनुपालनाची तपासणी करणे.</p> <p>६. हाताखालील अधिका-यांना कामाचे वाटप करणे.</p> <p>७. मिरा-भाईदर महानगरपालिका हड्डीतील नागरिकांमध्ये आगीच्या धोक्याबदल जागरूकता निर्माण करणे.</p> <p>८. महानगरपालिकेव्यतिरिक्त, इतर शासकीय स्वायत्त वा खाजगी संस्थेच्या अग्निशमन दलाशी संबंधीत कामाच्या समांसाठी /परिसंवादासाठी आयुक्त मिरा-भाईदर महानगरपालिका यांचे परवानगीने स्वतः हजर</p>	स्थायी आदेशानुसार	


  
**प्र. मुख्य अग्निशमन अधिकारी  
 अग्निशमन व आगीकाणी नेवा  
 मिरा-भाईदर महानगरपालिका**

		<p>राहणे किंवा हाताखालील अधिका-यांना हजर राहण्यास सांगणे किंवा अशा समित्यांचे सदस्यत्व शिवकारणे.</p> <p>१. आयुक्त मिरा-भाईदर महानगरपालिका यांनी वेळोवेळी सोपविलेली आपातकालीन व अत्यावश्यक तसेच इतर सर्व कामे.</p> <p>१० मिरा-भाईदर क्षेत्राबाहेर सेवा पुरवायची असल्यास परिस्थिती नुसार निर्णय घेणे.</p> <p>११ महाराष्ट्र शासनामार्फत वेळोवेळी जाहीर करण्यात येणारे अधिकार.</p>
०२	उप-मुख्य अग्निशमन अधिकारी	<p>१. मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली व ते आदेश देतील ती कामे करणे.</p> <p>२. महत्वाच्या व आणीवाणीच्या प्रसंगी वर्दीवर जाणे.</p> <p>३. आगीच्या व इतर आणीवाणीच्या देळी पोलिस तसेच इतर विभागांशी संपर्क ठेवून आवश्यक ती मदत मिळविणे.</p> <p>४. अग्निशमन दल अद्यावत ठेवण्यासाठी नियोजन करणे.</p> <p>५. वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे.</p> <p>६. मुख्य अग्निशमन अधिका-यांच्या मार्गदर्शनानुसार अग्निशमन दलाचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे.</p> <p>७. अग्निशमन दल कार्यालयाचे प्रशासन पहाणे.</p> <p>८. अग्निशमन कैंद्रामध्ये वार्षिक कायरडिलचे आयोजन करणे.</p> <p>९. अग्निशमन कैंद्रामध्ये किडा स्पर्धा व कायरडिल स्पर्धा यांचे आयोजन करणे.</p> <p>१० खात्यांतर्गत विभागीय परिक्षांचे आयोजन करणे.</p> <p>११ मुख्य अग्निशमन अधिकारी हयांचे गैरहजेगीत त्यांची सर्व जबाबदारी व कर्तव्ये पार पाढणे.</p>
०३	अग्निशमन केंद्र अधिकारी	<p>१. स्थानक अधिकारी हया नात्याने स्थानकाच्या संपूर्ण प्रशासनाचे नियंत्रण.</p> <p>२. स्थानकातील भांडाराचे नियंत्रण तसेच आवश्यकतेनुसार साधनसामुद्री व इतर साहित्य उपलब्ध ठेवून ते कायम सुस्थितीत ठेवणे.</p> <p>३. हाताखालील अधिकारी व कर्मचा-यांना आगीच्या साधनांची माहिती देवून ते वापरण्याची त्यांच्यात क्षमता निर्माण करणे.</p> <p>४. हाताखालील व्यक्ती सर्ववेळी कोणत्याही वर्दीवर पुण तयारीनिशी जाण्यास तयार आहेत किंवा नाही, याची वेगवेगळ्या देळी चाचणी:</p>



म. मुख्य अग्निशमन अधिकारी  
अग्निशमन व आवीका.  
मिरा-भाईदर घर. १०१ साहेब रोड

		<p>घेणे व त्याच्या अग्निशमन अधिका-याला लेखी अहवाल देणे.</p> <p>५. महिन्यातून एकदा हजेरी संचलन घेवून कर्मचा-यांकडील गणदेश व इतर सरंजाम सुस्थितीत आहे किंवा नाही याचे निरीक्षण करणे.</p> <p>६. कर्मचा-यांस त्याच्या कर्तव्याची निश्चित जाण आहे किंवा नाही यासाठी वारंवार चाचणी घेणे.</p> <p>७. आपले हड्डीतील नळखांब सुस्थितीत आहे किंवा नाही याची किमान सहा महिन्यातून एकदा तपासणी करणे व त्याबाबतचा लेखी अहवाल मुख्य अग्निशमन अधिका-यांना देणे.</p> <p>८. अग्निशमन केंद्राकडील सर्व नोंद वहया, घटना पुस्तिका, उपस्थिती पट तसेच अग्निशमन केंद्राशी संबंधीत सर्व रजिस्टर्स सुस्थितीत व अद्यावत ठेवणे.</p> <p>९. अग्निशमन केंद्राकडील दलभगवळण घत्रणा अद्यावत ठेवणे.</p> <p>१०. या व्यतिरिक्त मुख्य अग्निशमन अधिका-यांनी नेमून दिलेली इतर सर्व कामे करणे.</p>
०४	<b>सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी</b>	<p>१. स्थानक अधिकारी यांचे नियंत्रणाखाली व त्यांचे आदेशानुसार काम करणे.</p> <p>२. उपस्थानक अधिकारी हा प्रभारी/ अधिकारी (हड्डी ऑफीसर) असेंल व तो पुढील कामे करण्यास जबाबदार असेल.</p> <p>३. कर्मचा-यांची उपस्थिती घेणे.</p> <p>४. ताव्यात असलेली वाहने व इतर साहित्य सुस्थितीत आहे याची कामावर हजर होण्याचे प्रत्येकवेळी खात्री करून घेणे. आवश्यकतेप्रमाणे योग्य ती दुरुरती करून घेणे.</p> <p>५. दुस-या अधिका-यास चार्ज दिल्याशिवाय कार्यालय (स्थानक) न सोडणे.</p> <p>६. उपस्थित कर्मचा-यांकडून परेह व ड्रिल करून घेणे.</p> <p>७. अग्निशमन व विमोचन, अग्निप्रतिबंधक सुरक्षा, प्राथमिक उपचार या संबंधीच्या कर्मचा-यांच्या ज्ञानाची वेळोवेळी चाचणी घेणे.</p> <p>८. वर्दीवर गेल्यावर त्या संबंधीची संपूर्ण कामे करणे व अहवाल तयार करणे.</p> <p>९. स्थानक अधिकारी हयाचे ग्रहणजेरीत त्यांची कामे पाहणे.</p> <p>१०. प्रत्येक पालीत किमान दोन वेळा घटना नोंद वही तपासून त्यामध्ये नोंदी योग्य प्रकारे केल्या आहेत किंवा नाही हे तपासणे, नोंदी तपासल्याबदल वेळ नोंदवून दिनांकित सही करणे.</p>



म. भुषण अग्निशमन अधिकारी  
अग्निशमन व आणीबाणी गोवा  
पिरा-भाईंदर महानगरपाल नस्ता

		<p>११. अग्निशमन केंद्रातील फायर वाहनांची लॉग दुके प्रत्येक पाळीचा चालक योग्य रित्या भरत आहे किंवा नाही हे तपासणे व त्याबाबतची नोंद घटना वहीत करणे.</p> <p>१२. वरिष्ठांनी दिलेली अन्य कामे पार पाडणे.</p>	
०५	अग्निशमन प्रणेता /लिंडींग फायरमन/प्रमुख अग्निशमक	<p>१. ज्या स्थानकात त्याला पदस्थापना दिलेली असेल त्यांठिकाणी उपलब्ध असाणे.</p> <p>२. वरिष्ठांचे आदेश निर्विवादपणे पाळणे व हाताखालील कर्मचा-यांकडून सौजन्याने पणे काटेकोर आळापालन करवून काम करून घेणे.</p> <p>३. हाताखालील कामावर असलेल्या व्यक्तींचा पोषाख योग्य आहे हे पाहणे.</p> <p>४. अग्निशमन केंद्राच्या व आगीच्या साधनांच्या संबंधातील व सर्व अनुषंगिक कामे करणे.</p> <p>५. अग्निशमन केंद्राचे आवार स्वच्छ व सुबक ठेवण्यास तो जबाबदार असेल.</p> <p>६. अग्निशमन केंद्रात असलेली साधने, सरंजाम नीट, सुरच्छीत आणि काम करण्याच्या स्थितीत ठेवण्यास तसेच सेवेच्या कालावधीत कोणत्याही वेळी बोलविल्यावर तत्पर राहण्यास जबाबदार राहील.</p> <p>७. स्थानकांत असलेल्या रावे वस्तुंची सूची ठेवणे व काही हरविल्यास, तृटफूट झाल्यास त्याबाबत डयुटी अधिका-यास विनाविलंब कळविणे.</p> <p>८. सर्व वस्तु व सामानांची जमा व वजा याची नोंद वेळोवळी घेणे व ती नोंद डयुटी अधिका-यास दाखवून सांकेतिक करून घेणे.</p> <p>९. हजेरीपट अद्यावत ठेवून, रजेवर वा हजर असलेल्या व्यक्तींचा दैनंदिन हिशेब त्यात नोंदविणे.</p> <p>१०. स्थानकाचा ताबा घेतेवेळी वस्तुसूचीचे निरीक्षण करून सर्व सावा निरीक्षण केल्यावर तो सर्व बरोबर असल्याचे किंवा जशी परिस्थिती असेल त्यानुसार प्रतिवृत्त, डयुटी अधिका-यास त्याच वेळी सादर करणे.</p> <p>११. घटनापुस्तिकेत बोलवणे आलेल्या तंतोतंत वेळेची जागेची आणि मोटार वाहन प्रयाण केलेल्या व परत आलेल्या वेळेची अचूक नोंद करणे, हे काम आग विळविण्याच्या कामावरून परत आल्यावर करता येईल. तथापि, कामावर असलेल्या व्यक्तीनेही त्याची कच्ची नोंद ठेवली पाहिजे. आणि घटनापुस्तकात नोंदविण्यात येईपर्यंत ती नोंद पुसता कामा नये.</p> <p>१२. आगीच्या जागी काम केल्यानंतर लवकरात लवकर मुख्यालयास कामाची वेळ व त्याच्या ताब्यात असलेल्या पंपाने किंवा कोणत्याही</p>	

		<p>खाजगी साधनाने वापण्यात आलेल्या पाण्याचे परिमाण सादर केले पाहिजे.</p> <p>१३. वरिष्ठांना सर्व साधनांचा तपशिल देणे.</p> <p>१४. आगीच्या जागी ज्यांनी काम केले आहे अशी दलाची किंवा इतर व्यक्ती आगीची सुचना देते वेळी वा नंतर जखमी झाली असेल तर तात्काळ वैद्यकीय मदतीसही रवाना करणे त्याच्या अहवाल देणे.</p> <p>१५. अग्निशमन अधिकारी यांचे सर्वसाधारण आदेशानुसार हाताखालील व्यक्तींना सुचना देणे व त्यांच्याकडून आगीचे साधनासह कायदत करून घेणे.</p> <p>१६. स्थानक अधिका-यांनी वेळोवेळी सोबढिलेली विशिष्ट कामे करणे.</p>
०६	द्रायवर ऑपरेटर / यंत्रचालक / वाहनचालक	<ol style="list-style-type: none"> <li>पदस्थापना दिलेली असेल त्या ठिकाणी सर्ववेळ उपलब्ध असणे.</li> <li>वरिष्ठांचे आदेश निर्दिशावादपणे पाळण्याकरिता त्यांच्या हाताखाली सेवा करणा-याकडून (जर कोणी असेल तर) काटेकोर आझापालन द सौजन्याने काम करून घेणे.</li> <li>सरंजाम आणि गिअर्स किंवा आगीच्या स्थानकावर/वर्दीवर ठेवण्यात येण्याचा साधनांची योग्य निगा राखण्याकरिता त्याच्या ताब्यातील वाहनांची व घंपाची योग्य निगा, यांत्रिक सुरिष्ठी आणि हालचाली करिता तो प्रमुख अग्निशामकासह जबाबदार राहील.</li> <li>कामावर हजर झाल्यावर त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहनांची साधनांची, ती उपयोगाची आहेत किंवा नाही याची कमीत कमी एकदा चाचणी घेईल, व त्यासाठीच्या रजिस्टरवर नोंद करेल. त्यात अळळणा-या कोणत्याही दोषांबाबत तो प्रमुख अग्निशामकास किंवा डयुटी अधिका-यास तात्काळ अहवाल सादर करील.</li> <li>त्याच्या ताब्यात असलेल्या सर्व वरतुंची आणि साधनांची तो वस्तुसुची ठेवील आणि त्यात कामाची वेळ प्रवास झाल्यास अंतर (कि.मी. मध्ये), पेट्रोल, डिझेल व तेलाचा वापर इत्यादिची नोंद करेल. लॉग बुक लिहीप्याची जबाबदारी त्याची असेल.</li> <li>रोजच्या डयुटीच्या वेळी लिडीग कायरमन घेत असलेल्या कवायतीत भाग घेणे.</li> <li>स्थानक अधिका-यांनी दिलेली विशिष्ट कामे पूर्ण करणे.</li> </ol>

प्र. सुदिर्घ अग्निशमन अधिकारी  
अग्निशमन व आगीबाणी मेवा  
पिरा-भाईदर महानगरपालिका

७	<b>फायरमन / अग्निशामक / विमोचक</b>	<p>१. कार्यरत असलेल्या स्थानकात त्याला ज्या ठिकाणी पदस्थापना दिली असेल त्या ठिकाणी उपलब्ध असणे.</p> <p>२. वरिष्ठांचे आदेश निर्विवादपणे पाळण्याकरिता तत्पर असणे.</p> <p>३. वरिष्ठांनी ठरदून दिलेली सर्व कामे कार्यक्रमतेने पार पाडणे.</p> <p>४. स्वतः नीटनीटके राहणे आणि जर निवासस्थान पुरविण्यात आले असेल तर ते नीट ठेवणे.</p> <p>५. अग्निशामन सेवेतील कामाला अवघानपुर्वक संपुर्ण वेळ वाहन घेणे.</p> <p>६. अग्निशामन केंद्र, आवार, साधने ठेवलेली खोली भोडारगृह, कार्यालय, कवायत आवार, पहारा कक्ष कार्यशाळा, कॉमन्स रुम (दिशांती गृह) कवायत मनोरा, होज पाईप चालविण्याचा मनोरा इत्यादि जागा निटनेटकी व रखच्छ धुवून ठेवण्यास, तसेच साधने, सर्जाम सामुद्री इत्यादि स्वच्छ आणि निटनेटकेपणाने ठेवण्यास जबाबदार असेल.</p> <p>७. आगीच्या व इतर दर्दीवर जाण्याकरिता तसेच आगीची कवायत करण्याकरिता इशारा मिळाल्यापासून कमीत कमी वेळेत हजर राहण्यास तो स्वतःला तत्पर ठेवील.</p> <p>८. स्थानकाच्या हडीतील आणि जोडुन असलेल्या क्षेत्राची तसेच आगीचा धोका असलेल्या अशा क्षेत्राची नकाशावरुन माहिती घेईल.</p> <p>९. (अ) त्याला वेळोवेळी दिलेली कामे पार पाडण्यास तसेच अग्निशामन केंद्राला पुरविण्यात आलेल्या साधनांची काळजी घेणे, काटेकोरपणे रखच्छता ठेवणे आणि सर्व साधने दिनचूक टापटीपीने साठवून ठेवणे व त्यांच्या देखभालीकरिता प्रमुख अग्निशामकासह संयुक्तरित्या तो जबाबदार राहील.</p> <p>(ब) अग्निशामन दलाला पुरविण्यात आलेल्या वाहनांची रखच्छता आणि पॉलीश, वाहनावरील आणि साठवणीतील साधने रखच्छ करणे व पॉलीश करणे, होज खरखरुन घासणे व धुणे, स्थानकाच्या फरश्या, भिंती, दरवाजे, खिडक्या घासून स्वच्छ करणे, गेरेज, कवायत मनोरे व बागेची सुव्यवस्था राखणे या कामांचा यात समावेश असेल.</p> <p>१०. चालक आणि यंत्रवालकांना साधनांची आणि वाहनांच्या गिअसेच्या योग्य देखभालीकरिता सहाय्य करणे, तसेच रक्षणाची करत्या,</p>
---	--	---

  
**१. मुख्य अग्निशामन अधिकारी**  
 अग्निशामन व आणीकाण: मंत्रा  
 मिरा-माईदर महानगरपालिका

	<p>कार्यशाळेची कःमे, नियंत्रण कक्ष व पहारा कक्ष येथील कामे, ऑफीस और्डर्लीची कामे व आगीच्या वेळी प्रथमोपचार व संदेशवहन ही कामे करणे.</p> <p>११. अग्निशमन केंद्राता पुरविष्यात आलेल्या साधनांची वारकाईने तपासणी करणे व प्रमुख अग्निशामकाता ही साधन सामुद्री तपासल्याबाबतचा अहवाल देणे.</p> <p>१२. स्थानकाचा प्रभारी त्याला योग्य वाटेल अशा इतर पद्धतीने किंवा पाळीने जेव्हा अग्निशामकाची रक्क क्षम्भून नेमणूक करैल त्यावेळी तो पूर्ण गणवेश घारण करील व त्याची जागा घेण्याकरिता दुसरा रक्क हजर झाल्याशिवाय आपली जागा सोडणार नाही अशा वेळी अग्निशामक खालील कर्तव्यासाठी जबाबदार असेल.</p> <p>अ) सदैव दक्ष आणि तत्पर राहणे,</p> <p>ब) स्थानक व परिसरातील सर्व मालमत्तेचे रक्षण करणे,</p> <p>क) अग्निशमन केंद्रात येणा-या सर्व व्यक्ती प्रभारी अधिका-याकडे जातील आणि काम झाल्यादर केंद्रातून बाहेर पडतील हे पाहणे,</p> <p>ड) आत येणा-या व बाहेर जाणा-या वाहनांचा अपघात टाळण्याकरिता नियन्त्रण ठेवणे,</p> <p>इ) स्थानक परिसरातील बाग व झाडांचे रक्षण करणे.</p> <p>१३. वरील कर्तव्यास जोडून, अग्निशामक, ग्रजेप्रमाणे ठ वरिष्ठांकडून आलेल्या आदेशाप्रमाणे अग्निशमन सेवेच्या अंतर्गत कोणतेही काम करील.</p>
--	--

## कलम ६० - अ (पाच)

लेखा दिभागाशी संबंधीत



प. मुख्य अग्निशमन अधिकारी  
अग्निशमन व आणीवाच  
पिरा-पाईदर महानगरपालकारा

कलम ६० - अ (सहा)  
अग्निशमन विभाग पुरवत असलेल्या सर्व सेवा दर्शविणारे विवरणपत्र

**CHECK LIST**

**1) Provisional N.O.C.:-**

- 1) Application from the Architect/Developer
- 2) Proposed plans (2 Sets, as per N.B.C. with Over Head Tank Capacity (for Fire), Fire Duct, Fire Brigade Inlet, Electric Substation, Underground Water Tank for Fire ( if Required) & Open space measurement)
- 3) Commencement Certificate (if Taken)
- 4) Sanctioned Plan (if C.C. Taken)
- 5) Provisional N.O.C. (if Previous taken)
- 6) Built up area certificate

**2) Final N.O.C. :-**

- 1) Application from the Architect /Developer
- 2) Commencement Certificate
- 3) Sanctioned Plan
- 4) Built up area certificate
- 5) Provisional N.O.C. (if taken)
- 6) Structure Stability Certificate
- 7) Building Completion Certificate
- 8) Lift License (P.W.D.)
- 9) Fire Fighting System Installation Certificate In Form "A" (from the license Agency of Mira Bhayander Municipal Corporation or Government Of Maharashtra)

**3) Shop/ Small Business N.O.C. :-**

- 1) Application from the Owner/Occupier
- 2) Commencement Certificate
- 3) Current Year Property Tax Payment Receipt
- 4) Corporation Parwana
- 5) Gumasata License
- 6) L.B.T. Certificate
- 7) Fire Fighting Extinguisher Certificate (from A license Agency of Mira Bhayander Municipal Corporation or Government Of Maharashtra)

**4) Fire Report :-**

- 1) Application from the Owner
- 2) Police Report (Panchanama)

**5) Renewal of Final N.O.C. :-**

- 1) Application from the Archirect/Developer/Occupier

प. मुकुंद भगत अधिकारी  
अग्निशमन व आपात्काळीन  
मिरा-भायंदर महानगरपाली

- 2) Fire Fighting System Installation Certificate In Form "B" (from the license Agency of Mira Bhayander Municipal Corporation or Government Of Maharashtra)

कलम ६० - अ (सात)

मिरा भाईदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभाग कार्यालयातील सर्व योजनांचे तपशील, प्रस्तावित खर्च, पुरविण्यात आलेल्या प्रमुख सेवांसाठी किंवा पार पाडलेल्या कामांसाठी झालेल्या प्रत्यक्ष खर्च आणि संवितरीत केलेल्या रक्कमांबाबतचा अहवाल

निरंक

कलम ६० - अ (आठ)

मिरा भाईदर महानगरपालिका येथील अग्निशमन विभागाच्या कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपद्धती

निरंक

कलम ६० - अ (नवु)

महानगरपालिका क्षेत्राच्या विकासाशी संबंधीत वृहत योजनेचा, शहर विकास योजनेचा किंवा इतर कोणत्याही योजनेचा तपशील

निरंक

कलम ६० - अ (दहा)

राज्य शासन, राजपत्रातील अधिसुचनेद्वारे, विनिर्दिष्ट करेल असे प्रमुख बांधकामाचे तपशील, तसेच बांधकामाचे मुल्य, पुरतेचा कालावधी आणि कराराचा तपशील याबाबतची माहिती

निरंक



प्र. सुदीर्घ अग्निशमन अधिकारी  
अग्निशमन थ आणीबाणी गेवा  
मिरा- भाईदर महानगरपालिका

**अंदाजपत्रक :-**

महानगरपालिका निधीचा तपशील म्हणजेच मासिल वर्षांमध्ये पुढील बाबीद्वारे मिळालेले उत्पन्न लाखात (जमा बाजु)

अक्र.	तपशील	2013- 14	2014- 15	2015- 16	2016- 17	2017- 18	2018- 19	2019- 20	2020- 21	2021- 22	2022- 23	2023- 24
1	अविश्वास सेवामित्र	165.92	127.70	205.80	237.19	222.16	237.82	204.17	225.43	287.31	36.17	290.00
2	अविश्वास कि	0.89	2.87	0.59	0.83	4.45	4.00	4.00	3.00	4.00	2.26	5.00
3	अविश्वास कॅलिफ्रेशन कि	648.41	622.31	501.62	726.00	980.47	700.00	800.00	850.00	1200.0	2364.9	3000.0
4	निविडण तपाळणी गुप्त	73.79	93.17	111.26	88.43	135.76	150.00	150.00	150.00	200.00	218.07	250.00

मिरा भाईदर महानगरपालिकेच्या अविश्वासमन विभागातील नियतवाटप केलेली वार्षिक अर्थसंकल्पीय तरतुद लाखात (खर्च बाजु)

अक्र.	लेखकीषे	2014-15	2015-16	2016-17	2017-18	2018-19	2019-20	2020-21	2021-22	2022-23	2023-24
1.	मालवी अविश्वास	264.74	468.22	405.13	539.14	400.15	677.40	677.00	677.00	569.27	675.00
2.	अविश्वास अविश्वास मुक्ता /	75.00	95.00	115.00	200.00	200.00	325.00	400.00	425.00	729.23	850.00
3.	कर्मचारी गोपनीय व विविद	100.00	100.00	40.00	150.00	100.00	100.00	100.00	100.00	0.00	10.00
4.	कर्मचारी प्रविश्वास भन्ना / विविद	25.00	15.00	40.00	10.00	10.00	10.00	10.00	10.00	10.90	10.00
5.	अविश्वास एट्रोल हृष्णवाहन / दुर्घटी	50.00	60.00	25.00	25.00	25.00	35.00	35.00	40.00	45.20	75.00
6.	आविश्वास प्रसिद्धी व इतर काळे	5.00	5.00	2.00	2.00	5.00	5.00	3.00	5.00	2.49	5.00
7.	अविश्वासातील व्यवस्थापन व इतर काळे	100.00	100.00	30.00	38.00	50.00	50.00	25.00	25.00	0.00	25.00
8.	व्यवस्थापन व भाऊरे याची धोरेंदी	100.00	150.00	137.00	150.00	200.00	200.00	150.00	100.00	267.35	100.00
9.	नवीन फलपर कल्याण धोरेंदी	110.00	800.00	1200.00	1650.00	1700.00	1600.00	1700.00	1750.00	1556.27	425.00
10.	अविश्वास इतर वापकाच फार्मिचर	50.00	250.00	50.00	300.00	50.00	225.00	200.00	200.00	468.28	406.00

कलम ६० - अ (तेरा)

निरंक



प्र. पुरुषोत्तम अविश्वास अदिविकारी  
अविश्वास व आविश्वास  
मिरा भाईदर महानगरपालिका

## CHECK LIST

### **1) Provisional N.O.C.:-**

- 1) Application from the Architect/Developer
- 2) Proposed plans (2 Sets)
- 3) Commencement Certificate (if Taken)
- 4) Sanctioned Plan (if C.C. Taken)
- 5) Provisional N.O.C. (if Previous taken)
- 6) Built up area certificate

### **2) Final N.O.C :-**

- 1) Application from the Architect/Developer
- 2) Commencement Certificate
- 3) Sanctioned Plan
- 4) Built up area certificate
- 5) Provisional N.O.C. (if taken)
- 6) Structure Stability Certificate
- 7) Building Completion Certificate
- 8) Lift License (P.W.D.)
- 9) Fire Fighting System Installation Certificate In Form "A"



प्र. मुख्य अधिनियमन अधीक्षण  
अधिनियमन व आवीष  
पिरा- भाईदर महानगर।